Regd Off: E/109, Crystal Plaza, Opp. Infinity Mall, New Link Road, Andheri (West), Mumbai - 400053

Website: www.tilakfinance.com

Date: 17th July, 2020

To, The Department of Corporate Services, Bombay Stock Exchange Limited Ground Floor, P.J. Towers, Dalal Street Fort, Mumbai-400001

Ref.: Scrip Code — 503663

Sub: Submission of Newspaper cutting for Intimation of Board Meeting for the Audited Financial Results of the Company for the Year and Quarter ended March 31, 2020.

Dear Sir(s),

Please find enclosed herewith Newspaper cutting of Regulation 47(1) (a) as per SEBI (LODR) Regulation, 2015 for Intimation of Board Meeting for approval of Audited Financial Results of the Company for the Year and Quarter ended March 31, 2020 has published in Mumbai Lakshdeep (Marathi Daily) and Financial Express (English daily) on 17.07.2020.

This is for your information & record. Kindly acknowledge receipt of the same.

Thanking You,

Yours Faithfully, For Tilak Ventures Limited

Sd/-GirrajKishor Agrawal Director DIN: 00290959 **FINANCIAL EXPRESS**

NIIF, I Squared Capital, Edelweiss betting big on railway privatisation

VIKAS SRIVASTAVA Mumbai, July 16

INDIA'S NATIONAL INVEST-**MENT** and Infrastructure Fund (NIIF) and global private equity funds Macquarie, I Squared Capital and Edelweiss Group are among the companies which are keen to lap up the ₹30,000-crore investment opportunity presented for the first time by the ministry of railways for operation of passenger trains by private sector entities.

"These players were present during the stakeholders meet while the model concession agreement was drafted and have shown their willingness to participate in the privatisation process," sources said.

When contacted, NIIF, and Macquarie declined to comment while response from iSquared was awaited till the time of going to the



On July 2, the ministry of railways invited a RFQ for private participation in operation of passenger train services over 109 pair of routes through introduction of 151 modern trains or rakes. The last date for application under the RFQ is September 8, 2020, and the announcement of shortlisted bidders will happen within 60 days of the application due date.

The rolling stock (wagons, locomotives) operators such as Alstom, Bombardier, CAF and Talgo can see huge opportunity in the privatisation process and are likely to participate in the RFQ and the RFP stage. "Either they

can bid themselves or they can lease out to successful bidders. Both the options are available to them under a flexible structuring of the concession agreement. If the rolling stock manufacturer doesn't want to take the operational risk, it can lease out the rolling stock to the successful bidder. This combination is likely to play out really well," said Anuja Tiwari, partner, energy and infrastructure, DSK Legal.

Tata Realty and Infrastructure, which is working on modernisation of railway stations, and Adani Group might also have significant interest in bidding for these projects, sources said. However, Adani Group declined to comment.

Manish Saigal, MD, Alvarez & Marsal, said, that privatisation of the container train operations in 2007 had mixed experience for private players and investors as tariff, railway infrastructure were controlled by Indian Railways. "What can work well for the privatisation of passenger train operations is to see how to bring in better trains and customer experience using better technology and competency while staying competitive on passenger tariff on the routes operated by the private entities. We need to also think of overall commercial viability of this model for private sector, learning from metro and other transport infra models should be considered," Saigal

Arvind Tembhurne, a Mumbai-based investment banker with Ekam Advisors said, there is greater advantage with investment in railways unlike in road sector as there can be no parallel roads that can be set up at a short distance to throttle the cargo movement or affect the competitiveness.

NGT asks industrial units across Gujarat to pay over ₹300 crore penalty

FE BUREAU Ahmedabad, July 16

AMID COVID-LED RECESSION, the chemical industries in Gujarat are hit with a double whammy as recently National Green Tribunal (NGT) whacked over ₹300 crore penalties on industrial units situated across Gujarat.

Sources close to the development said that many units in Dahej, Ankleshwar, Vapi and Bharuch are penalised for flouting environmental laws. A senior official in Gujarat Pollution Control Board (GPCB) confirmed that apart from chemical units situated in Southern Gujarat, some of the units at Vatava and Naroda industrial estates in Ahmedabad were also fined for the same reason.

"Most of the units penalised by NGT are producing chemicals, agro-chemicals, intermediates and dyestuff. Of these erring units, maximum are situated in Vapi, known for large number of chemical industries,"

AVENUES

A RED initiative appears in today's edition of Financial Express. This magazine is an initiative of the marketing solutions team of The **Indian Express Group and** contains content paid for by advertisers. The magazine should be read as advertisement.

BANAS FINANCE LIMITED CIN: L65910MH1983PLC030142

Regd. Off: E-109, Crystal Plaza, New Link Road, Andheri (West), Mumbai -400053. Tel No: 9152096141 Email Id: banasfin@gmail.com Website: www.banasfinance.com NOTICE

Notice is hereby given that pursuant to

Regulation 29 (1) (a) read with 47 of the SEBI Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015, a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday, 29th July, 2020 at the registered office of the company at E-109 Crystal plaza, New Link Road, Andheri West), Mumbai- 400053 at 5.00 P.M. nter-alia to consider, review and approve Audited Financial Result of the Company for the Year and Quarter ended March 31, 2020 and

This information is available on the website of well as on the website of the Bombay Stock Exchange at www.bseindia.com. For Banas Finance Limited

Girraj Kishor Agrawal Date: 12/07/2020 (Director) DIN: 00290959 Place: Mumbai

Pl Industries Ltd.

CIN: L24211RJ1946PLC000469 Regd. Office :Udaisagar Road, Udaipur - 313001 (Raj.) Tel: +91 - 0294 2492451-55 Fax: +91 - 0294 2491946 E-mail: investor@piind.com Web: www.piindustries.com

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015, that the Meeting of Board of Directors of the Company will be held on Tuesday, August 4, 2020, inter alia, to consider and approve the Un-audited Standalone and Consolidated Financial Results for the guarter ended June 30, 2020.

The above information is also available on the website of the Company i.e. www.piindustries.com and on the website of BSE Ltd. www.bseindia.com and National Stock Exchange of India Ltd. www.nseindia.com

The outcome of the meeting shall also be made available on above mentioned websites.

financiale

For PI Industries Ltd. Sd/-Place: Gurugram Date: 16.07.2020

said the official requesting Rs 15 lakhs. anonymity.

According to him, a unit situated at Dahej has been fined Rs 25 crore and another unit in Ankleshwar Industrial Estate is slapped with the fine of Rs 1 crore. Many other chemical units were fined in the range of Rs 25 lakh to Rs 1 crore, he added. Not only chemical units, textile processing units in Ahmedabad were also fined, he said adding that though amount of penalties are in the range of Rs. 2 lakh to

ROCKON ENTERPRISES LIMITED

CIN: L65923MH1976PLC019072

Regd. Off: E-109, Crystal Plaza,

Opp. Infinity Mall, New Link Road,

Andheri (West), Mumbai -53

Tel No: 9152096140/41

Email Id: rockonfintech123@gmail.com

NOTICE

Notice is hereby given that pursuant to

Regulation 29 (1) (a) read with Regulation 47 of

the SEBI (Listing Obligations and Disclosure

Requirements) Regulation 2015, a Meeting of

the Board of Directors of the Company is

scheduled to be held on Tuesday, 21st July,

2020 at 5:00 P.M., inter-alia to consider and

approve Audited Financial Result of the

Company for the Year and Quarter ended

This information is available on the website of

the Company at www.rockonfintech.com as

well as on the website of the Bombay Stock

PROAIM ENTERPRISES LTD

CIN: L51900MH1984PLC034867

Regd. Off: 305, 3rd floor, Krishna Vishal

Nagar Housing Society, Marve Road,

Mith Chowki, Malad West, Mumbai -64

Tel No: 9152096140/41

Email Id: shreenath.commercialfin@gmail.com

Website: www.shreenathcommercial.com

Notice is hereby given that pursuant to

Regulation 29 (1) (a) read with Regulation 47 of

the SEBI (Listing Obligations and Disclosure

Requirements) Regulation 2015, a Meeting of

the Board of Directors of the Company is

scheduled to be held on Thursday, 23rd July

2020 at 4:30 P.M., inter-alia to consider and

approve Audited Financial Result of the

March 31, 2020 and other Businesses.

www.bseindia.com

Date: 13.07.2020

This information is available

the website of the Company at

For Proalm Enterprises Limited

Girraj Agarwal

Director

For Rockon Enterprises Limited

Girraj Agarwal

DIN: 00290959

Director

March 31, 2020 and other Businesses.

Exchange at www.bseindia.com

Date: 13.07.2020

Website: www.rockonfintech.com

Raising the issue of penalty

fluent Treatment Plants (CETP) are functional in different industrial estate across Gujarat.

Tel No: 022-61522222/34

Email Id: tilakfin@gmail.com

Website: www.tilakfinance.com

NOTICE

Notice is hereby given that pursuant to

Regulation 29 (1) (a) read with 47 of the SEBI

(Listing Obligations and Disclosure

Requirements) Regulation 2015, a Meeting of

the Board of Directors of the Company is

scheduled to be held on Monday, 20th July,

2020 at 5:30 P.M., inter-alia to consider and

approve Audited Financial Result of the

Company for the Year and Quarter ended

This information is available on the website

of the Company at www.tilakfinance.com as

well as on the website of the Bombay Stock

March 31, 2020 and other Businesses.

Exchange at www.bseindia.com

Date: 13.07.2020

Most of the industries are being following environment related norms. Despite the fact NGT is taking stringent action against these units that too at a time when most of the industrial units are passing through tough period," said Yogesh Parikh, president of GDMA.

of GCCI environment committee said that if such practices wouldn't be stopped, not only industries, but Gujarat's economy would be affected adversely.

ERRASCOPE VENTURES LIMITED TILAK VENTURES LIMITED rmerly known as Moryo Industries Limited) CIN: L65910MH1980PLC023000 ered Office: Shop No. 52/A, 1st Floor, Regd. Off: E-109, Crystal Plaza, Om Heera Panna Premises Co. op Soc. Ltd. Opp. Infinity Mall, New Link Road, Behind Oshiwara Police Station. Andheri (West), Mumbai -53

NOTICE otice is hereby given that pursuant to Regulation

lice Station, Andheri (West), Mumbai- 400053 March, 2020 and other Businesses.

is information is available on the website of the mpany at www.moryoindustries.wordpress.com well as on the website of Bombay Stock Exchange

Place: Mumbai (Director) **AXON VENTURES LIMITED** CIN: L65999MH1982PLC027945 Regd. Off: E-109, Crystal Plaza,

For TILAK VENTURES LIMITED

Girraj Kishor Agrawal

PRISMX GLOBAL **VENTURES LIMITED**

Tel No: 9152096143 Email Id: axoninfotechltd@gmail.com Website: www.axoninfotech.in NOTICE Notice is hereby given that pursuant to

Opp. Infinti Mall, New Link Road,

Andheri (W), Mumbai-53

Regulation 29 (1) (a) read with 47 of the SEBI Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015, a Meeting or the Board of Directors of the Company i scheduled to be held on Saturday, 18th July 2020 at 04:30 P.M., inter-alia to consider and Company for the Year and Quarter ended approve Audited Financial Result of the Company for the Year and Quarter ended March 31, 2020 and other Businesses.

This information is available on the website of www.shreenathcommercial.com as well as on the Company at www.axoninfotech.in as well the website of the Bombay Stock Exchange at as on the website of the Bombay Stock

For AXON VENTURES LIMITED

Girraj Kishor Agrawal Date: 12/07/2020 DIN: 00290959 Place: Mumbai DIN: 00290959

CONSULTANCY LIMITED) CIN: L74110MH1973PLC016243 R/O: 412, Solaris, Hubtown, Sai Wadi Andheri (East), Mumbai, Maharashtra, 400069 INTEL NO: 9136993917/18 EMAIL ID: infogromo@gmail.com Website: www.gromotrade.com

otice is hereby given that pursuant to Regulation the Company is scheduled to be held of ntown, Sai Wadi Andheri (East), Mumba

www.bseindia.com

Consultancy Limited)

Date: 13.07.2020

Yes Bank Ltd., Registered and Corporate Office :- Yes Bank Tower, IFC 2, 15th Floor, Senapati Bapat Marg, Elphiston (W), Mumbai - 400013, India. **BANK** Tel.: +91(22)3366 9000, Fax: +91(22) 2421 4500, Website: www.yesbank.in Email: communications@yesbank.in CIN: L65190MH2003PLC143249

DEMAND NOTICE

(Under Section 13(2) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of the Security Interest Act, 2002) The following Borrowers / Co-borrowers availed the below mentioned secured loans from YES Bank Ltd. The loans of below

mentioned Borrowers and Co-borrowers have been secured by the mortgage of the respective properties. As they have failed to adhere to the terms & conditions of the respective loan agreements and had become/irregular, their loans were classified as NPA as per the RBI guidelines. Amounts due by them to YES Bank Ltd. are mentioned as per respective notices issued more particularly described in the following table and further interest on the said amounts shall also be applicable and the same will be charged as per contractual rate with effect from their respective dates.

Sr. No.	Type of Loan	Name of Borrowers, Co-borrowers, Mortgagors	0/s. As per 13(2) Notice	NPA Date & Notice Date	Details of secured asset
1.	Cash Credit	(1). M/s Vivek Steels ("Borrower") (2). Mr. Mahendrakumar Jain ("Proprietor & Mortgagor") (3). Mrs. Bhagudevi Jain ("Co-Borrower & Mortgagor")	INR 3,20,26,308.97 (As on June 10, 2020)	February 29, 2020 June 19, 2020	Exclusive Charge by way of Equitable Mortgage of Residential Property Flat No. 301, 3 rd Floor, Mahavir Darshan, Sai Dham Complex CHS, 26 Khambata Lane, Khetwadi Back Road, Mumbai - 400004.
2.	Cash Credit	(1). M/s. Avior Marketing LLP ("Borrower") (2). Mr. Narendra Khushalraj Kothari ("Co- Borrower 1") (3). Ravindra Khushalraj Kothari ("Co- Borrower 2" & "Mortgagor")	INR 2,37,10,810.36 (As on June 1, 2020)	February 29, 2020 June 26, 2020	Exclusive Charge by way of Equitable Mortgage of Residential Flat No. 404, 4th Floor, Bayview Building, Vaidyawadi, Thakurdwar Road, Mumbai- 400002 constructed there on at Vaidyawadi Rahiwashi Sangh C/o 168/B, Vidyawati, Thakurwadi Road, Mumbai- 400002.

Borrowers / Co-borrowers / Guarantors / Mortgagors are hereby called upon to pay the amounts due to YES Bank Ltd. as per the details shown in the above table with contracted rate of interest thereupon from their respective dates and other costs, charges etc. within 60 days from the date of this publication, failing which the undersigned shall be constrained to initiate proceedings under section 13(4)/14 of the SARFAESI Act, against the mortgaged properties mentioned hereinabove to realize the amount due to the YES Bank Ltd. Further notices are prohibited U/s.13(13) of the said Act from transferring the secured asset either by way of sale/lease or otherwise.

As contemplated U/s.13(8) of the Act, in case our dues together with all costs, charges and expenses incurred by us are tendered at any time before the date fixed for sale or transfer, the secured asset shall not be sold or transferred by us, and no further step shall be taken by us for transfer or sale of that secured asset. Date: 16.07.2020, Place: Mumbai Authorised Officer, YES Bank Limited SC seeks govt's response on contempt plea for not reviewing 4G ban in J&K

FE BUREAU New Delhi, July 16

THE SUPREME COURT on Thursday sought response from the Centre on a petition by a body of media professionals seeking initiation of proceedings contempt against the Union home secretary and the chief secretary of J&K administration for failing to conduct periodic review of its orders for resuming internet services in Jammu and Kashmir. The Centre and the J&K

headed by justice NV Ra-

mana that no contempt has

been committed by the au-

thorities as they have com-

plied with the May 11 directive of the apex court. Attorney general KK Venugopal said that a special committee headed by secretary, ministry of home affairs, had been constituted to consider the issue of restoration of 4G internet services in the UT and the panel has already met twice since then. The AG also told the judges that high incidences of terrorist activities had forced the government to continue with the 2G internet services

However, the bench gave a week's time to the government to file its response de-

only. He also agreed to place

the minutes of the commit-

tee meetings in a sealed



committee and also the decisions taken by it.

"If you have complied with the orders given in May, then it is needed to be published in public domain," justice Ramana said.

High-speed internet in the Union Territory was suspended since August 5, 2019 when the Centre announced revocation of its special status and bifurcation of the state into union territories of Ladakh and Jammu and Kashmir. The court was hearing a

contempt petition by NGO Foundation for Media Professionals (FMP) that sought initiation of contempt proceedings against the Union home secretary and chief secretary of J&K administration for their alleged "wilful disobedience" in complying with the May 11 order for

For Polycab India Limited

Subramaniam Sai Narayana

Membership No. F5221

(formerly known as 'Polycab Wires Limited')

Company Secretary & Compliance Officer

POLYCAB

POLYCAB INDIA LIMITED

(formerly known as 'Polycab Wires Limited')

CIN: L31300GJ1996PLC114183

Registered Office: Unit 4, Plot No. 105, Halol Vadodara Road, Village Nurpura, Taluka Halol, Panchmahal, Gujarat – 389350

Tel No: +91 2676 227600 / 227700

Website: www.polycab.com Email Id: shares@polycab.com

NOTICE

Pursuant to Regulations 29(1) (a) read with Regulation 47(1)(a) of SEBI (Listing

Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. Notice is hereby given

that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday,

21st July 2020, inter alia, to consider and approve the Un-audited Standalone &

Consolidated Financial Results of the Company for the quarter ended 30th June 2020.

The intimation is also available on the website of the Company at www.polycab.com and

on the website of the Stock Exchanges where the equity shares of the Company are

PUBLIC NOTICE

ARGOS CONSULTANTS PRIVATE LIMITED

Reg Office: DLX-53, Carnation, Ashiana Garden Sonari, Jamshedpur Purba

Singhbhum - 831011

Telephone no: 022-24175051 Email Id - bindi@argosconsultants.in

BEFORE THE REGIONAL DIRECTOR, EASTERN REGION, KOLKATA

IN THE MATTER OF THE COMPANIES ACT, 2013,

SECTION 13 (4) OF COMPANIES ACT, 2013

IN THE MATTER OF ARGOS CONSULTANTS PRIVATE LIMITED

HAVING ITS REGISTERED OFFICE AT DLX-53, CARNATION, ASHIANA

GARDEN SONARI, JAMSHEDPUR PURBA SINGHBHUM - 831011, INDIA

NOTICE OF SHIFTING OF REGISTERED OFFICE FROM THE STATE OF

JHARKHAND TO THE STATE OF MAHARASHTRA

Notice is hereby given to the General Public that the Company proposes to make

application to the Regional Director, Eastern Region, Kolkata under Section 13 of

the Companies Act, 2013 seeking confirmation of alteration of the Memorandum of

Association of the Company in terms of the special resolution passed by the Equity

Shareholders of the Company at Extra Ordinary General Meeting of the Company

office from the State of Jharkhand to the state of Maharashtra.

held on 27th June, 2020, to enable the Petitioner Company to Change its registered

Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the

registered office of the Company may deliver or cause to be delivered or send by

registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of

his/her interest and grounds of opposition to the Regional Director, Eastern Region

Nizam Palace, II MSO Building, 3rd Floor, 234/4, A.J.C, Bose Road, Kolkata-700020.

within (14) days from the date of publication of the notice with a copy to the petitioner

REFNOL RESINS AND CHEMICALS LIMITED

CIN: L24200MH1980PLC023507

Registered Office: 410/411, Khatau House, Mogul Lane, Mahim (w) Mumbai-400016

Tel: 079-22820013 Fax: 079-22820476 E-mail: secretarial@refnol.com Website: www.refnol.com

Extract of Statement of Audited Consolidated Financial Results for the

Quarter and Year ended March 31, 2020

FOR ARGOS CONSULTANTS PRIVATE LIMITED

Quarter Ended

1147.26

26.95

26.95

26.95

26.95

308.99

0.87

918.30

20.03

20.03

17.60

12.12

308.99

0.57

31/03/2020 31/12/2019 31/03/2019 31/03/2020

Audited Unaudited Audited Audited

1141.16

58.60

58.60

58.60

58.15

308.99

1.90

NIKHIL CHALIL

DIRECTOR

Year

Ended

4306.98

67.25

Company at its registered office at the address mentioned herein above.

listed i.e. www.nseindia.com and www.bseindia.com

Date: 16th July 2020

Place: Panchmahal, Gujarat

setting up a "special committee" to consider restoration of 4G internet services in the Union Territory.

Senior counsel Huzefa Ahmadi, appearing for FMP, argued that the purpose of the May order "was not to form a committee, pass orders and keep it in a drawer. The SC judgment required the committee to review the ban every week and publish their decisions," he said, adding that people in J&K were suffering due to lack of 4G internet services. "People continue to suffer. Medical facilities continue to suffer. Children cannot take online classes. What the entire country enjoys, only J&K cannot,"Ahmadi said.

Place: Secunderabad

Date: 16th July, 2020

Sponge iron makers ask govt to put 30% export duty on pellets

FE BUREAU New Delhi, July 16

SPONGE IRON MAKERS have urged the government to impose a 30% export duty on pellets, an improvised version of iron ore, which attracts zero duty currently. Both iron ore fines and lumps having 58% and above iron content attract 30% export duty now. "We request you to kindly

consider our proposal for levy of 30% export duty on iron ore pellets and ban all exports above 63% Fe to safeguard the domestic steel producers especially the secondary steel producers having no captive iron ore mine," Chhattisgarh **Sponge Iron Manufacturers** Association has written to PM Narendra Modi.

India exported 12.6 million tonne (MT) pellets in 2019-20, up from 9.3 MT a year ago.

Sponge iron makers use pellets as their raw material India is the world's largest producer of sponge iron, a substitute of scrap, used in the production of billets, blooms and other semi-finished products. India's sponge iron production rose to 37.14 MT in 2019-20 from 22.43 MT in 2015-16.

Agro Tech Foods Limited

CIN: L15142TG1986PLC006957 Registered Office: 31, Sarojini Devi Road, Secunderabad 500003.

NOTICE Pursuant to Regulation 29(1) read with Regulation 47(1)(a) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)

Regulations, 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors will be held on Thursday, the 23rd July 2020, inter alia, to consider and approve the Unaudited Financial Results for the quarter ended 30th June, 2020.

An analyst call on the results is also scheduled for Friday, 24th July, 2020 between 2.00 pm and 3.00 pm. The Notice of this meeting is also available on the Company's website www.atfoods.com and also on the Stock Exchange's website viz. www.nseindia.com and www.bseindia.com.

> BY ORDER OF THE BOARD For Agro Tech Foods Limited

Jyoti Chawla Company Secretary & Compliance Officer



310-B, Veer Savarkar Marg, Dadar (West), Mumbai 400 028, Maharashtra, India sec@amal.co.in | (+91 22) 62559700 | www.amal.co.in

NOTICE is hereby given that the 46th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Friday, August 14, 2020 at 10:00 am through video conferencing | other audio visual means (VC), in accordance with applicable provisions of the Companies Act, 2013 and in compliance with the procedure prescribed in circular number 20 | 2020 dated May 05, 2020 read with circular number 14 | 2020 dated April 08, 2020 and circular number 17 | 2020 dated April 13, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs and circular number SEBI HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 issued by the Securities and Exchange Board of India.

The Company is pleased to provide to the Members facility to attend AGM through VC, exercise their right to vote at the AGM by electronic means and the business wil be transacted through remote e-voting prior to and during the AGM. The Members holding shares as on August 07, 2020, including those who will not receive electronic copy of the Annual Report due to non-availability of their e-mail address with the Company can exercise their right to vote by following the instructions that will be

given in the AGM Notice The Members who have not registered their e-mail addresses with the Company are requested to register them with the Company to receive e-communication from the Company. For registering e-mail address, the Members are requested follow the below steps:

Members holding shares in physical mode are requested to provide name, folio number, mobile number, e-mail address, scanned copies of share certificate(s) (both sides), self-attested PAN and Aadhar card through e-mail on sec@amal.co.ir Members holding shares in dematerialised mode are requested to provide name Depository participant ID and Client ID, mobile number, e-mail address, scanned copies of self-attested client master or Consolidated Account statement through e-mail on sec@amal.co.in

Electronic copy of the Annual Report for 2019-2020 including the Notice which includes the process and manner of attending the AGM through VC and e-voting will be sent in due course to all the Members whose e-mail addresses are registered with the Company | Depository Participants. The Annual Report will also be available on the website of the Company (www.amal.co.in) and stock exchange (www.bseindia.com) and can be downloaded after July 23, 2020. For Amal Ltd

(A T Mankodi)

Company Secretary

July 16, 2020

Name of corporate debtor

FORM B **PUBLIC ANNOUNCEMENT** (Regulation 12 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation Process)

Supta Synthetics Limited

Chakala, Andheri East, Mumbai City,

Email: ip.guptasynthetics@gmail.com

Maharashtra, 400099

FOR THE ATTENTION OF THE STAKEHOLDERS OF **GUPTA SYNTHETICS LIMITED** PARTICULARS DETAILS

2	Date of incorporation of corporate debtor	/th August, 1984
3	Authority under which corporate debtor is incorporated / registered	Registrar of Companies - Mumbai
4	Corporate Identity No. / Limited Liability Identification No. of corporate debtor	L17110MH1984PLC091906
5	Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor	Registered Office: 326, Sardar Ghru Building, 3rd Floor, 198, Lokmanya Tilak Road, Mumbai, Maharashtra, 400002 Principal Office: 101, Trividh Chambers, Opp. Fire Brigade Station, Ring Road, Surat, Gujarat, 395002
6	Date of closure of Insolvency Resolution Process	14th March, 2020
7	Liquidation commencement date of corporate debtor	14th July, 2020
8	Name and registration number of the insolvency professional acting as liquidator	Ms. Jovita Reema Mathias Registration No.: IBBI/IPA-002/IP-N00337/2017-2018/10941
9	Address and e-mail of the liquidator, as registered with the Board	Address: 506, Inizio, Cardinal Gracious Road, Chakala, Andheri East, Mumbai City, Maharashtra, 400099. Email: ip.reemajm@gmail.com
10	Address and e-mail to be used for	Address: 506, Inizio, Cardinal Gracious Road,

13th August, 2020 11 Last date for submission of claims Notice is hereby given that the National Company Law Tribunal, Mumbai Bench has ordered the commencement of liquidation of Gupta Synthetics Limited on 14th July, 2020. The stakeholders of Gupta Synthetics Limited are hereby called upon to submit their claims with proof on or before 13th August, 2020, to the liquidator at the address mentioned against item No.10. The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claims with the proof in person, by post or by electronic means.

Jovita Reema Mathias Liquidator for Gupta Synthetics Limited Reg No.: IBBI/IPA-002/IP-N00337/2017-2018/10941

Submission of false or misleading proof of claims shall attract penalties.

correspondence with the liquidator

Date: 17th July, 2020 Place: Mumbai

Naresh Kapoor Company Secretary

imposed on Gujarat based units by NGT, Gujarat Dyestuff Manufacturers'Association (GDMA) as well Gujarat Chamber of Commerce and Industry (GCCI) has made representation to the Union Ministry of Industry and Commerce as well as Union Ministry of Forest and Environment.

"As many as 38 Common Ef-

Parikh who is also chairman

Andheri (West), Mumbai- 400053 CIN: L65191MH1988PLC111703 Tel No. 022- 49726149 Email Id: moryoindustries18@gmail.com Website: www.moryoindustries.com

(1) (a) read with Regulation 47 of the SEBI ing Obligations and Disclosure Requirements egulation 2015, a Meeting of the Board of ectors of the Company is scheduled to be held Friday, 24th July, 2020 at 4:00 P.M at the istered Office of the Company at Shop No. A. Om Heera Panna Premises, Behind Oshiwara er-alia to consider, review and approve Audited ancial Results for the Year and Quarter ended

For Terrascope Ventures Limited

Prasad Budhakar

FORMERLY KNOWN AS GROMO TRADE &

NOTICE

29 (1) (a) read with regulation 47 of the SEBI (Listing Regulation 2015, Meeting of the Board of Directors Vednesday 22rd July, 2020 at 05:00 P.M at the gistered Office of the Company at 412. Solaris. laharashtra. 400069, inter-alia to consider, review and approve Audited Financial Result of the Company for the Year and Quarter ended March 31, 2020 and other Businesses.

his information is available on the website of the ompany at www.gromotrade.com as well as on he website of the Bombay Stock Exchange a

For Prismx Global Ventures Limited (formerly known as Gromo Trade &

Tejas Hingu (Managing Director)

Total income from Operations (net) Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period before Tax (After Exceptional and/or Extraordinary items Net Profit/(Loss) for the period after Tax (After Exceptional and/or Extraordinary items Total Comprehensive Income for the period 6 Paid up Equity Share Capital (Face Value of Earning Per Share (of Rs. 10/- each)

2. Diluted

Date: 17.07.2020

Place: Jharkhand

The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/ Annual Financial Results are available on the Stock Exchange website. (www.bseindia.com) and on the Company's website (www.refnol.com) standalana financial information is given halow

(for continuing and discontinued operation)

Particulars

Particulars	Quarter Ended			Year Ended	
	31/03/2020	31/12/2019	31/03/2019	31/03/202	
	Audited	Unaudited	Audited	Audite	
Total income from Operations	486.43	686.97	809.74	2601.8	
Net Profit/(Loss) for the period before Tax (After Exceptional and/or Extraordinary items)	18.15	7.21	31.55	57.	
Net Profit/(Loss) for the period after Tax (After Exceptional and/or Extraordinary items)	15.72	7.21	31.55	48.	
Total Comprehensive Income for the period	7.06	7.21	30.54	39.4	

Mahendra K. Khatau (DIN: 00062794)

Place : Mumbai

Date: 16th July, 2020

वालधुनी नदी परिसरात पावसाचे पाणी भरते यासाठी पालिका प्रशासन जबाबदार

भाजपा महिला शहरअध्यक्षा पुष्पा रत्नपारखी यांचा आरोप



दि. १६ कल्याण, वालधुनी नदी परिसरात पावसाचे पाणी भरते यासाठी पालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप महिला शहरअध्यक्षा पुष्पा रत्नपारखी यांनी केला आहे. वालधूनी नदी सध्या

खूपच प्रदूषित झाली असून नदीचे रूपांतर नाल्यात झाले आहे. या नदीच्या पात्रामध्ये बरीचशी मोठमोठी बांधकामे पालिकेच्या व बिल्डरांच्या संगनमताने, रीव्हर कोस्टल झोनचे नियम धाब्यवर बसवुन करण्यात आली आहेत.

निसर्ग

चक्रीवादळामूळे

शैक्षणिक साहित्य

आणि वापरातील

वस्तू नामशेष

१६: (प्रतिनिधी) निसर्ग

केली. मनुष्यहानी देखील

झाली. घरे, शाळा , वाडे, झाडे

जमीनदोस्त झाली. सुधागड

झाले.

वापरातील

पूर्णपणे

या सर्व साहित्य व वस्तुंची

आता विद्यार्थ्यांना गरज

असून समाजसेवी संस्था व

दानशूर व्यक्तींनी आदिवासी

मूलांच्या मदतीसाठी पूढे

येण्याची गरज आहे. अन्यथा

ही मुले शिक्षणापासून वंचीत

विद्यार्थ्यांचे दूसरे घरच आहे.

पहिलीत प्रवेश झाल्यावर

अगदी १२ वी पर्यंत त्याला

इथे शिक्षण मिळते. त्यामुळे

विद्यार्थ्यांची पुरत्तके, वह्या,

शैक्षणिक साहित्य, कपडे,

अंथरून, व इतर दैनंदिन

खोल्यांमध्येच ठेवलेले असते.

कोरोना आणि लॉकडाऊनम

ूळे आश्रमशाळा बंद असून

विद्यार्थी त्यांच्या घरी आहेत.

मात्र त्यांचे सर्व साहित्य

चक्रीवादळात आश्रमशाळेचे

छत उडाले तसेच नुकसान

झाले आणि हे सर्व शैक्षणिक

साहित्य अक्षरशः मातीमोल

दैनंदिन वापरातील

PUBLIC NOTICE

Notice is Hereby Given that Share

Certificate No - 1, (no of Shares-5) Fron

101 to 105 of Gala No-A-2, Zaveri Diamono

House Premises Co-op, Society Ltd, in The Name of Mr.sanjay Govindbhai Patel And

Mrs. Mital Sanjay Patel Has Been Reported

Lost/misplaced-fir 1432/2020 Or

14/07/2020 And an Application has Beer Made by Them to the Society For Issue Fo

वापरातील

आश्रमशाळेतील

आश्रमशाळेतच

झाले आहे.

सर्वसाहित्य

निवासी

आश्रमशाळा हे या

राहण्याची शक्यता आहे.

ያ६0

सबंध

कोकणात

वित्तहानी

वावळोली

येथील

वस्तू

खराब

देखील मोठे

विद्यार्थ्यांचे

साहित्यासह

पाली/बेणसे

चक्रीवादळात

कोट्यावधीची

तालुक्यातील

आश्रमशाळेचे

नुकसान

तब्बल

शैक्षणिक

दैनंदिन

भिजून

जिल्ह्यासह

बर्याच ठिकाणी भराव असन सध्या स्मार्ट सिटि पार्क

प्रकल्पासाठी जोरदार भरणी चालूच आहे. यामुळे देखील या नदीचे पात्र अरुंद झाले आहे.

तसेच या मोठम ोठया संक्रलांमधील सांडपाणी, सार्वजनिक शौचालयांचे दूषित पाणी व मोठ मोठे नाले यांचे सांडपाणी, उल्हासनगर, शहाड येथील छोट्या मोठ्या फॅक्टर्यांचे

दुषित पाणी कोणतिहि प्रक्रीया न करता सर्रास ह्या नदित सोडले जाते. पृथ्वीवरील पीण्यायोग्य पाणि संपत असतानाच एका जिवंत जलस्रोतांचे नाल्यात रूपांतर झाले असून, या नदीकाठावर व नदीपात्रांमध्ये अतिक्रमण करून जे भराव व बांधकामे केली गेली आहेत, यामुळे पावसाळ्यात पूर येतो व

PUBLIC NOTICE

I, Mr. Ashish K.Patil, Advocate on behalf of my client Mr. Rakesh Rajaram Kashyap, do state, submit and call upon Public in Individual capacity and Public at Large capacity as follows:

1. My client Mr.Rakesh Rajaram Kashyap is residing in esidential premise as "Owner" under the Maharashtra Co-operative Society Act, 1960, updated till date.

2. My client is residing a Room No.105 first floor building no 4 krishna vihar co -operative society, nousing LTD , hanuman nagar , near tata compound, opposite s v road vileparle west) Mumbai -400 056 as he is legal Gift Deed holder of Late Smt.Rama Raiaram Kashvap and legal Gift Deed nolder of Shri. Rajiv Rajaram Kashyap as 'Son" and "Brother" respectively.

3. Mr. Rakesh Rajaran Kashyap is residing at Room No.105 first floor building no 4 ,krishna vihar co oprative society hanuman nagar, nea ata compound , opposite s v road vileparle (west) Mumbai -400 056 since his childhood and now "Own" the said remise and has no other residence of nis Own in Individual capacity.

4. My client has duty performed his duties as 'a Son' and 'a prother' respectively towards Smt. Rama Rajaram Kashyap and Shri. Rajiv Rajaram Kashyap respectively as he has duly taken care of both when they were

5. Any "Person" who clain to have any right, title, and interest in the above said property by any means to Mortgage, Lien,Loan,and/or by Right o Hindu Succession Act 1956,ammended, and updated till date ead with Senior Citizen Act,2007,and/or WILL or by this PUBLIC NOTICE is hereby called upon to contact the Advocate authorised by Mr. Rakesh Rajaram Kashyap. 6. Address of Advocate for

Mr. Rakesh Rajaram Kashyap is as follows: -

Mr. Ashish K. Patil, Advocate Madhav Wadi, 102/H, 3/8, M.M.G.S. Road, Dadar-East, Mumbai-400 014.

Please Note that this Public Notice is to be OBJECTED by claiman within fifteen (15) days from the date of Publication.If objection is not raised vithin the stipulated time of fifteen (15) days and if so raised after the period of fifteen (15)days from the date of Publication then the same will not be entertained and/or objected and my client will be defended in the Court of

> Sd/ Ashish K.Patil Advocate High Court Date: -15-07-2020.

येथील रहिवासी संकूलांमधे जनता पार्टीच्या, कल्याण शहर महिला पाणी भरते, व नागरीकांचे अध्यक्षा पृष्पा रत्नपारखी यांनी केला अतोनात हाल होतात.

परिशिष्ट १६

(उपविधी क्र.३५ अन्वये)

सचना

सेंहगड सहकारी गृहनिर्माण संस्था मर्चा.

पत्ता-<mark>बेलासिस ब्रिज, ताडदेव, मुंबई</mark>-

३४ या संस्थेचे सभासद असलेल्या व

संस्थेच्या इमारतीत/भूखंडावर/गाळा

ब्रंगला क्र.ए/१०२ धारण करणाऱ्या **श्री**

जगन्नाथ गणपत शिवटकर यांचे तारीख

२३.०३.२००८ रोजी निधन झाल. त्यांर्न

नामनिर्देशन केलेले नाही. संस्था य

नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात

मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग

व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत

सभासदाचे वारसदार किंवा अन्य

मागणीदार/हरकतदार यांच्याकडून हव

मागण्या/हरकती मागविण्यात येत आहेत

ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून

१५ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या

वा हरकतींच्या पृष्ठचर्थ आवश्यक त्य

कागदपत्रांच्या प्रती व अन्य पुरावे सादर

करावेत. जर वर नमूद केलेल्या मुदतीत

कोणाही व्यक्तीकडून हक्क मागण्या किंवा

हरकत सादर झाल्या नाही तर मयर

सभासदाचे संस्थेच्या भांडवलातील,

मालमत्तेतील भाग व हितसंबंध यांच्य

हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधीनसा

कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीव

राहील. जर अशा कोणत्याही हक्क

मागण्या/हरकत आल्या तर त्याबाबत

संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्यात

येईल. नोंदी व उपविधींची एक प्रत

मागणीदारास/हरकतदारास पाहण्यासाठी

संस्थेच्या कार्यालयात सचिव यांच्याकडे

सकाळी/दुपारी २ ते संध्याकाळी ८ पर्यंत

नोटीस दिल्याच्या तारखेपासून नोटीशीची

मुदत संपण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध

सिंहगड सहकारी गृहनिर्माण संस्था म

परिशिष्ट १६

(उपविधी क्र.३५ अन्वये)

सचना

सिंहगड सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या.

पत्ता-बेलासिस ब्रिज, ताडदेव, मुंबई-

३४ या संस्थेचे सभासद असलेल्या वा

संस्थेच्या इमारतीत/भूखंडावर/गाळा_/

बंगला क्र.बी/५०६ धारण करणाऱ्या श्री

अनंत तुकाराम सावंत यांचे तारीख

२०.०४.२०१७ रोजी निधन झाल. त्यांर्न

नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या

नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात,

मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग

त्र हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत

सभासदाचे वारसदार किंवा अन्य

मागणीदार/हरकतदार यांच्याकडन हक्क

मागण्या/हरकती मागविण्यात येत आहेत.

ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून

१५ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्य

वा हरकतींच्या पृष्ठचर्थ आवश्यक त्या

कागदपत्राच्या प्रती व अन्य पुरावे सादः

करावेत. जर वर नमूद केलेल्या मुदतीत

कोणाही व्यक्तीकडून हक मागण्या किंवा

हरकत सादर झाल्या नाही तर मयत

सभासदाचे संस्थेच्या भांडवलातील/

मालमत्तेतील भाग व हितसंबंध यांच्य

कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीव

राहील. जर अशा कोणत्याही हक्क

मागण्या/हरकत आल्या तर त्याबाबत

संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्यात

येईल. नोंदी व उपविधींची एक प्रत

मागणीदारास/हरकतदारास पाहण्यासार्ठ

संस्थेच्या कार्यालयात सचिव यांच्याकडे

सकाळी/दुपारी २ ते संध्याकाळी ८ पर्यंत

नोटीस दिल्याच्या तारखेपासन नोटीशीची

मुदत संपण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध

सिंहगड सहकारी गृहनिर्माण संस्था म.

यांच्याकरिता आणि वतीने

श्री. प्रकाश चि. कुटे

राहील.

ठिकाण: मुंबई

ठिकाण: मुंबई

दिनांक: १७.०७.२०२०

यांच्याकरिता आणि वतीने

श्री. प्रकाश चि. कुटे

सही/

अशा प्रकारे हा वालधुनि जलस्रोत दूषित होऊन नष्ट होण्याच्या मार्गावर व दूसरीकडे अरुंद **इ**गल्यामुळे लगतच्या परिसरात पावसाळ्यात पाणि याबाबत सर्वस्वी बोर्ड जबाबदार असल्याचा आरोप ,भारतीय

प्रोएम एन्टरप्रायझेस लिमिटेड CIN:L51900MH1984PLC034867

नोंदणीकृत कार्यालय: 30५, 3रा मजला, कृष्णा विशाल नगर हौसिंग सोसायटी लि., मार्वे रोंड, मिठ चौकी, मालाड (प.), मुंबई, महाराष्ट्र-४०००६४. दूर.:९१५२०९६१४०/४१ ई-मेल:shreenath.commercialfin@gmail.con वेबसाईट:www.shreenathcommercial.com

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज रेक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९(१)(अ सहवाचिता नियम ४७ नुसार येथे सूचना देण्यात ये आहे की, ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या वर्ष माहीकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष अहवा नसेच दतर व्यवसाय विचारात घेणे व स्विकारणे याकरित **गुरुवार, २३ जुलै,२०२०** रोजी दु.४.३०वा. कंपनीच . चालक मंडळाची सभा होणार आहे

माहिती www.shreenathcommercial.com वेबसाईटवर आणि मुंबई स्टॉक एक्सचेंजच्य www.besindia.com वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध

ठिकाण: मुंबई

श्री हरी केमिकल्स एक्सपोर्ट लिमिटेड

नोंद. कार्या.: ए/८, एमआयडीसी इंडस्ट्रियल एरिया, महाड, जिल्हा रायगड (महाराष्ट्र) CIN: L99999MH1987PLC044942 दूर.क्र.:०२१४५-२३३४९२

ई-मेल: info@shreeharichemicals.in वेबसाईट: www.shreeharichemicals.in प्तेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर

रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७(१)(अ) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील विषय विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता **गुरुवार, २३ जुलै, २०२०** रोजी दु.१.००वा. कंपनीच्या संचालके मंडळाची सभा होण

१. ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या वर्षाकरित लेखापरिक्षात वित्तीय अहवाल

२. ३९ मार्च, २०२० रोजी संप्रलेल्या तिमाही गर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षात वित्तीय निष्कर्ष यापदे सदर मंडळ सभेची सचना कंपनीच्य www.shreeharichemicals.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.hseindia.com वेबसाईटवर उपलब्ध

मंडळाच्या वतीने व करिता श्री हरी केमिकल्स एक्सपोर्ट लिमिटेडकरिता बी.सी.अग्रवाल अनुप रामुक अध्यक्ष व कार्यकार्र व्यवस्थापकी

डीआयएन:००१२१०८० डीआयएन:००७५५७४८ ठिकाण: मूंबई

तिलक व्हेन्चर्स लिमिटेड CIN:L65910MH1980PLC023000 **नोंदणीकृत कार्यालय :** ई–१०९, क्रिस्टल प्लाझ इन्फिनीटी मॉलसमोर, न्यू लिंक रोड, अंधेरी (प.)

मुंबई–४०००५३.दुरः:०२२–६१५२२२२२/३४, ई–मेल:tilakfin@gmail.com वेबसाईट:www.tilakfinance.com

सेक्यरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिं ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेश ००१५ च्या नियम ४७ सहवाचिता २९(१)(अ) नसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च,२०२० रोज नंपलेल्या वर्ष व तिमाहीकरिता लेखापरिक्षात वित्तीय नेष्कर्ष आणि इतर व्यवसाय विचारात घेणे व मान्यत देणे याकरिता सोमवार, २० जुलै,२०२० रोजी सायं . २०वा कंपनीच्या संचालक मंडलाची सभा होणाः

सदर सूचना कंपनीच्या www.tilakfinance.com वेबसाईटवर आणि कंपनीचे समभाग जेथे सुचिबध्द आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लेमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपल

तिलक व्हेन्चर्स लिमिटेडकरित सही/ गिरराज किशोर अग्रवाल ठेकाण: मुंबई

दिनांक: १७.०७.२०२० **येस बँक लिमिटेड, नोंदणीकत व कॉर्पोरेट कार्यालय** थेस बँक टॉवर, आयएफसी २, १५वा मजला, सेनापर्त बापट मार्ग, एल्फिन्स्टन (प.), मुंबई–४०००१३, भारत.**द्र.:**+९१(२२) ३३६६९०००, **फॅक्स:**+९१(२२)

YES // BANK

२४२१४५००, वेबसाईट:www.yesbank.in, ई-मेल:communications@yesbank.in, सीआयएन:

मागणी सूचना

सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ चे कलम १३(२) अन्वये

खालील कर्जदार/सहकर्जदारांनी **येस बँक लिमिटेड**कडून खाली नमुद प्रतिभृती कर्ज घेतले होते. खाली नमुद कर्जदार व सहकर्जदारांचे कर्ज नंबंधित मालमत्तेच्या तारणाद्वारे प्रतिभूत करण्यात आले होते. त्यांनी संबंधित कर्ज करारनामाच्या नियम व अटींची पुर्तता करण्यात कसूर केलेली आहे आणि त्यांचे कर्ज आरबीआय मार्गदर्शनानुसार एनपीएमध्ये वर्गीकृत करण्यात आले. **येस बँक लिमिटेड**कडे त्यांच्याद्वारे देय रक्कम खालील तक्त्यात विहित संबंधित सूचनेनुसार नमुद आहे आणि सदर रकमेवरील पुढील व्याजसुद्धा लागू असेल आणि संबंधित तारखेपासून करार दराने ते आकारले जाईल.

अ.	कर्ज	कजेदार, सह−कजेदार,	सूचना १३(२)नुसार	एनपीए व	प्रतिभूत मालमत्तेचे
क्र.	प्रकार	तारणकर्ताचे नाव	थकबाकी रक्कम	सूचनेची तारीख	वर्णन
१	रोख	(१) मे. विवेक स्टील्स (कर्जदार)	₹.	२९ फेब्रुवारी,	निवासी मालमत्ता फ्लॅट क्र.३०१, ३रा मजला, महावीर
	ऋण	(२) श्री. महेंद्रकुमार जैन	३,२०,२६,३०८.९७	२०२०	दर्शन, साई धाम कॉम्प्लेक्स कोहौसो., २६, खंबाटा
		(मालक व तारणकर्ता)	(१० जून, २०२०		लेन, खेतवाडी बॅक रोड, मुंबई-४००००४ या जागेचे
		(३) श्रीमती भागुदेवी जैन	रोजी)	१९ जून, २०२०	तत्सम तारणाद्वारे अधिभार.
		(सह-कर्जदार व तारणकर्ता)			
2	रोख	(१) मे. एव्हायर मार्केटिंग	₹.	२९ फेब्रुवारी,	निवासी फ्लॅट क्र.४०४, ४था मजला, बेव्ह्य इमारत,
	ऋण	एलएलपी (कर्जदार)	२,३७,१०,८१०.३६	२०२०	वैद्यवाडी, ठाकुरद्वार रोड, मुंबई-४००००२, वैद्यवाडी
		(२) श्री. नरेंद्र खुशालराज कोठारी	(१ जून, २०२०		रहिवाशी संघ, द्वारा १६८/बी, विद्यावती, ठाकूरवाडी
		(सह-कर्जदार १)	रोजी)	२६ जून, २०२०	रोड, मुंबई-४००००२ या ठिकाणी बांधलेली तत्सम
		(३) रविंद्र खुशालराज कोठारी			तारणाद्वारे अधिभार.
		(सह-कर्जदार २ व तारणकर्ता)			

कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार/तारणकर्ता यांना येथे कळविण्यात येत आहे की, सदर प्रकाशन तारखेपासून ६० दिवसांत वरील तक्त्यात दिल्यानुसार **येस बँक लिमिटेड**कडे देय रक्कम तसेच करार दराने व्याज, इतर शुल्क, खर्च इत्यादी जमा करावे अन्यथा सरफायसी कायद्याचे कलम १३(४)/१४ अन्वये **येस बँक लिमिटेड**ची देय रक्कम वसुल करण्यासाठी वर नमुद तारण मालमत्ते समोर कारवाई करण्याची अधिकार खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे आहेत. सदर कायद्याच्या कलम १३(१३) अन्वये विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य इतर प्रकारे वर संदर्भीत प्रतिभूतींचे हस्तांतर

करण्यास तम्हाला रोखण्यात येत आहे. कायद्याचे कलम १३(८) मध्ये नमुदप्रमाणे जर विक्री किंवा हस्तांतरणाकरिता निश्चित तारखेपुर्वी कोणत्याही वेळी आम्हाला आलेला सर्व खर्च . शुल्क यासह एकत्रितपणे आमची संपुर्ण रक्कम जमा केल्यास आमच्याकडून प्रतिभूत मालमत्तेची विक्री किंवा हस्तांतरण केले जाणार नाही आणि प्रतिभूत मालमत्तेची विक्री किंवा हस्तांतरणासाठी आमच्याकडून पुढील कोणतीही कारवाई केली जाणार नाही.

प्राधिकृत अधिकारी, येस बँक लिमिटेड

हरयाणा कॅपफिन लिमिटेड

सीआयएन:एल२७२०९एमएच१९९८पीएलसी२३६१३९ नोंदणीकृत कार्यालय: पिपे नगर, गाव सुकेळी, राष्ट्रीय महामार्ग १७, बीकेजी रोड तालुका-रोहा, जिल्हा-रायगड-४०२१२६, महाराष्ट्र द्रूर:०२१९४-२३८५११, वेवसाईट: www.haryanacapfin.com ई-मेल: investors@haryanacapfin.com

सूचना सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्य नेयम ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्य तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यव देणे याकरिता गुरुवार, २३ जुलै, २०२० रोजी कंपनीच्या मंडळाची सभा होणार आहे. सदर सूचना कंपनीच्या www.haryanacapfin.com वेबसाईटवर आणि बीएसः स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

हरयाणा कॅपफिन लिमिटेडकरि

JINDAL

नेटलिंक सोल्युशन्स (इंडिया) लिमिटेड **नोंदणीकृत कार्यालय:** ५०७, लक्ष्मीप्लाझा, लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेट, न्यू लिंक रोड, अंधेरी (प), गुंबई-४०००५३, महाराष्ट्र, **ई-मेल:** netlink@easy2source.com; वेबसा**ईट:** www.nsil.co.in

. दूर.:०२२–२६३३५५८३ ; सीआयएन: एल४५२००एमएच१९८४पीएलसी०३४७८९ . २०२० रोजी संपलेल्या प्रथम तिमाही व वित्तीय वर्षाकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाच

तपशील	संपलेली तिमाही ३०.०६.२०२०	मागील वर्षात संपलेले संबंधित ३ महिने ३०.०६.२०१९
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	0.90	9.8
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)		
(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व#)	७६.१५	(७०.८९
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)		
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#)	७६.१५	(७०.८९
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)		
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#)	८३.६९	(६३.७१
गलावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष		
नफा/(तोटा)(करानेतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न(करानंतर))	-	
समभाग भांडवल	२५२.९२	२५२.९
राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)		
(मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार)	७२४.१८	७२४.१
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/– प्रत्येकी)		
(खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता)		
१. मूळ	3.39	(२.५३
२. सौमिकृत	3.39	(२.५३

१) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक सबा (लिस्टरा आहळाशान्स अण्ड ।डस्वकाजर रिक्कायरमद्दर) रयुक्षान २०१५ च्या नियम ३३ अन्वयं स्टाक एक्सचेजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कष्वि सविस्तर नमुन्यातील उताता आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कष्वि संपूर्ण नमुना कंपनीच्या www.nsil.co.in/finacials.php. वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. # अपवादात्मक आणि/किंया विशेष साधारण बाब हे इंड-एएस रूस्स/एएस रूस्स-नुपार नफा व तोटा अहवालात

जे लागू असेल ते तजवीज केले जाईल

नेटलिंक सोल्युशन्स (इंडिया) लिमिटेडकरित

कार्यकारी संचालिका व सीएफअ

आयड्रीम फिल्म इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी लिमिटेड

(पूर्वी सॉफ्टिबिपीओ ग्लोबल सर्व्हिसेस लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे) सीआयएन: एल५१९००एमएच१९८१पीएलसी०२५३५४ नोंदणी कार्यालय : फ्लॅट क्रमांक बी-४५०१ आणि बी-४६०१, लोढा बेलिसिमो, लोढा पॅव्हिलियन, अपोलो मिल कपाउंड, महालक्ष्मी, मुंबई-४०० ०११. दूरध्वनी : (०२२) ६७४००९०० फॅक्स : (०२२) ६७४००९८८ ई-मेल : mca@ahaholdings.co.in वेबसाईट : www.idreamfilminfra.com

येथे सूचना देण्यात येत आहे की, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्क्लोजर रिकायरेमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ सहवाचिता नियम ४७ नुसार ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व कालावधीकरिता कंपनीचे लेकापरिक्षीत वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता मुंबई येते गुरूवार दिनांक २३ जुलै, २०२० रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे

पुँढे कंपनीच्या आचारसंहिता आणि सेबी (प्रोहिबिशन ऑफ इनसींडर ट्रेडिंग) रेग्युलेश-२०१५ च्या अटीनुसार कंपनीच्या नियुक्त केलेल्या व्यक्तींच्या सिक्युरिटीजचे व्यवहार करण्याच्या व्यापाराची विंडो नंतरचे अट्टेचाळीस तासांपर्यंत म्हणजेच ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीची अलेकापरिक्षीत वित्तीय निष्कर्ष केलेल्या आर्थिक नेकालांचा विचार व मान्यता घेण्यासाठी मंडळाच्या बैठकीचा समारोपापर्यंत बंद

सदर माहिती कंपनीच्या <u>www.idreamfilminfra.com</u> वेबसाईटवर आणि कंपनीचे शेअर्स येते सूचिबध्द आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात <u>www.bseindia.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

आयड्रिम फिल्म इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी लिमिटेडकरिता (पुर्वीची सॉफ्टबीपीओ ग्लोबल सर्व्हिसेस लिमिटेड) सही/ शमिका कदम

व्यवस्थापकीय संचालका

डीआयएन: ०७६०६१९५

ठिकाण: मंबर्ड

दिनांक: १६ जुलै, २०२०

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सुचना देण्यात येत आहे की, मालक श्रीमती रंजनाबेन गाला (यापुढे सदर मालक म्हणून संदर्भ), र./िठ:: फ्लॅट क्र.एफ/६०२, ६वा मजला, चांदगंगा को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी, प्लॉट क्र.२, गोराई १, बोरिवली (प.), मुंबई-४०००९८ यांना सदर मालकाचे मुले व मुलगी (१) श्री. हितेन पुन्शी गाला, (२) श्री. चिराग पुन्शी गाला व (३) श्रीमती नेहल रिकीन गाडा (यापुढे सदर निश्चिती पक्षकार) या निश्चिती पक्षकारांकडून अनुमती व निश्चितीसह खाली नमुद मालमत्तेसंदर्भात सर्व अधिकार, हक्क

सदर मालकांनी असे प्रस्तुत केले आहे की, अनुसुचीत मालमत्तेसंदर्भात व्यवहाराबाबत अधिकाराचे खालील स्त्रोत आहे.

- चारकोप अपर्णा को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० च्या तरत्दीअंतर्गत नोंद क्र.बीओएम (डब्ल्युबी)/एचएसजी/ (टीसी)/१८२०/८५/८६ सहं नोंदणीकृत आणि स्थापित झाली होती (यापुढे सट सोसायटी म्हणून संदर्भ).
- सदर सोसायटीने सोसायटीद्वारा वितरीत दिनांक १ मे, १९८९ रोजीचे सदस्य नोंद फोलिओ क्र.१८ अंतर्गत भागप्रमाणपत्र क्र.१८ द्वारे प्रस्तुत अनुक्रमांक ०१८५ ते ०१८९ (दोन्ही समाविष्ट) धारक आणि रु.५०/- (रुपये पन्नास फक्त) प्रत्येकीचे पूर्णपणे भरणा केलेले शेअर्स वितरीत केले.
- सदर जागेकरिता श्री. मुरलीधर पुंजाजी नेरकर यांच्या नावे वाटपपत्र वितरीत करण्य
- दिनांक २ जुलै, १९९२ रोजीचे करारनामाअंतर्गत श्री. म्रलीधर प्रंजाजी नेरकर यांनी सदर जागा त्याती नियम व अटीनुसार मालकाचे अनुमती व निश्चितीसह श्री. कांतीला टोकरसी नागड़ा यांना विकी केले
- दिनांक १३ मार्च, १९९४ रोजीचे करारनामा अंतर्गत श्री. कांतीलाल टोकरसी नागडा यांनी त्यातील नियम व अटीनुसार श्री. चुनीलाल मनसी गाला यांना सदर जागा
- दिनांक ५ जुलै, २००१ रोजीचे करारनामा अंतर्गत श्री. चुनीलाल मनसी गाला यांनी त्यातील नियम व अटीनुसार श्री. पुनशी मनसी गाला यांना सदर जागा विक्री केली. श्री. पुनशी मनसी गाला यांचे १२ मार्च, २०१६ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात
- त्यांचे कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी आहेत. श्री. पुन्शी मनसी गाला यांचे निधनानंतर सोसायटीने श्री. पुन्शी मनसी गाला यांचे शेअर्स श्री. पुन्शी मनसी गाला यांच्या पत्नी श्रीमती रंजनाबेन पुनशी गाला यांच्या नावे
- मालकांनी पुढे प्रस्तुत केले आहे की, त्यांच्याकडून खालील मुळ दस्तावेज हरवले आणि/किंवा गहाळ झाले आहेत.
- अ. श्री. मुरलीधर पूंजाजी नेरकर यांच्या नावे दकान क्र.३, अपर्णा इमारत, चारकोप कांदिवली (प.), मुंबई यांचे वाटपपत्र.
- ब. श्री. मुरलीधर पुंजाजी नेरकर व श्री. कांतीलाल टोकरसी नागडा यांच्या दरम्यान
- झालेला दिनांक २ जुलै, १९९२ रोजीचा करारनामा. क. दिनांक ०३.०७.२००१ रोजीच्या मुद्रांक शुल्काची पावती पुढे असे प्रस्तुत केले
- आहे की, सदर दस्तावेज हरवले आहेत परंतु सदर जागेबाबतचा अधिकार हे सर्व अधिभार, मालकी हक पासून मुक्त आहे.
- मालकांनी प्रमुखत: खालील अनुसुचीत नमुद मालमत्ता आमच्या अशिलाकडे विक्री
- . जर कोणी व्यक्ती, कंपनी, फर्म, व्यक्तींची संघटना, सार्वजनिक किंवा खासगी न्यार किंवा अन्य इतर संस्थेस जे या ठिकाणी विशेषत: नोंद आहेत आणि/किंवा अन्य इतरांस सदर मालमत्ता किंवा भागावर विक्री, अदलाबदल, करारनामा, बक्षीस, तारण न्यास, वारसाहक्क, ताबा, मृत्युपत्र, परिरक्षा, मालकीहक्क, वहिवाट, भाडेपट्टा, परवाना लिस पेन्डन्स, कायदेशीर हक किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक हिताचा दावा असल्यास किंवा कोणत्याही स्वरुपाचे दावा किंवा हित नमुद केलेले सचना अधिकार असल्यास त्यांनी आवश्यक दस्तावेजांच्या प्रतिंसह सदर सचना प्रथम प्रकाशनापासून १४ दिवसांच्या कालावधीत आमचे फ्लॅट क्र.४, १ला मजला. प्लॉट क्र.३७, आरएससी १९, भाग १, म्हाडा लेआऊट, गोराई सांगली को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., गोराई रोड, बोरिवली (प.), मुंबई-४०००९१ येथे कळवावे उपरोक्त कालावधीत सदर सूचना आमच्याकडे प्राप्त न झाल्यास असे समजले जाईल की, सदर सोसायटीचे सदर मालमत्तेवर असलेले संपूर्ण अधिकार हे स्पष्ट व बाजारभाव योग्य तसेच सर्व अधिभारापासून मुक्त आहेत किंवा दाव्यांचे धारकांनी त्यांचे दावे त्याग केले आहेत. अशा प्रसंगी सदर कालावधीनंतर उद्भवणारे कोणतेही दाव्यांच्या संदर्भाशिवाय सोसायटीला आम्ही आवश्यक अधिकार प्रमाणपत्र वितरीत करू

वर संदर्भीत मालमत्तेची अनुसुची

दिनांक १ मे, १९९० रोजीचे सदस्य नोंद फोलिओ क्र.१८ अंतर्गत भागप्रमाणपत्र क्र.१८ द्वारे प्रस्तुत अनुक्रमांक ०१८५ ते ०१८९ (दोन्ही समाविष्ट) धारक आणि रु.५०/- (रुपये पन्नास फक्त) प्रत्येकीचे ५ पुर्णपणे भरणा केलेले शेअर्स तसेच दकान क्र.३, क्षेत्रफळ समारे २० चौ.मी. बिल्टअप, तळमजला, चारकोप अपर्णा को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, प्लॉट क्र.२१३, एचआयजी सेक्टर क्र.३, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७ आणि सदर इमारत जमीन प्लॉट क्र.२१३, आरडीपी ५, सेक्टर ३, भाग २ म्हाडा लेआऊट, महसूल गाव चारकोप, तालुका बोरिवली, मुंबई उपनगर जिल्हा येथे उभी

ठिकाण : मुंबई

दिनांक : १७.०७.२०२०

प्राईम लिगमकरिता सही/

मालक ठिकाण: मुंबई वकील-उच्च न्यायालय

MRS. PUSHPA SINGH & MR. SHAILESH KUMAR SINGH, owner of Flat No. 103, in Building No. 3, Wing C, First Floor, Colour Discovery, Bategaon, Boisar (East), District: Palghar - 401501, State as under :-.

I Say that the Original Agreement for sale dated 06/06/2019 between M/S. GOLDSTAR REALTORS Partnership Firm PART OF FIRST PART "PROMOTERS / DEVELOPER/S) and MRS. PUSHPA SINGH & MR. SHAILESH KUMAR SINGH, (PART OF SECOND PART "PURCHASER/S" And Lodged police complaint with Bangurnagar Police Station, Mumbai, dated 20/03/2020, bearing 451 /2020.

I say that if any person or persons legal heirs have any objection, regarding above said Agreement for sale dated 06/06/2019 by shall intimate me in writing and if found and traced shall handover to me at the under mentioned address within 15 days from date of Notice.

I confirm and agree the above statements Adv. Chirag R. Pandya Counter signature of my Client

MRS. PUSHPA SINGH

CHIRAG R. Pandya (B.Com, LL.B) ADVOCATE HIGH COURT

Flat No. 705, Borivali Nandkuvar CHS Ltd Factory lane, Near Amba Mata Temple MR. SHAILESH KUMAR SINGH, Borivali (West) Mumbai 400 092.

Amal Ltd ३१०-बी, वी सावरकर मार्ग, दादर (पश्चिम), मंब sec@amal oo in ! ! —-- म), मुंबई-४०००२८, महाराष्ट्र, भारत. sec@amal.co.in | (+९१ २२) ६२५५९७०० | www.amal.co.in

सचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची ४६वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०२० रोजी स.१०.००वा. कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदीनुसार आणि सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांक ५ मे, २०२० सहवाचिता परिपत्रव क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२० आणि परिपत्रक क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२० मध्ये विहित प्रक्रियेची पुर्ततेनुसार आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळाद्वारे वितरीत दिनांक १२ मे २०२० रोजीचे परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ नुसार व्हिडीओ कॉन्फरन्सिंग किंवा अदर ऑडिओ-व्हिज्युअल मिन्स (व्हीसी) मार्फत होणार आहे.

कंपनीने सदस्यांना विद्यत स्वरुपाने एजीएममध्ये त्यांचे मत देण्याची तसेच व्हीसीमार्फत एजीएममध् उपस्थित राहण्याची सुविधा सदस्यांना दिलेली आहे आणि विषयावर रिमोट ई-वोटिंग आणि एजीएम इरम्यान विमर्ष केले जाईल. दिनांक ७ ऑगस्ट, २०२० रोजी भागधारणा असणाऱ्या सदस्यांना ज्यांना कंपनीकडे त्यांचे ई-मेल उपलब्ध नसल्याने वार्षिक अहवालाची विद्युत प्रत मिळालेली नाही त्यांना ज़ीएम सूचनेत दिलेल्या माहितीचे पालन करून मत देण्याचा अधिकार देण्यात आला आहे ज्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल कंपनीकडे नोंद केलेले नसल्यास त्यांना विनंती आहे की, त्यांनी कंपनीकड़न

ई-पत्र व्यवहार प्राप्त करण्यासाठी कंपनीकडे त्यांचा ई-मेल नोंद करावा. ई-मेल नोंद करण्यासाठी वास्तविक स्वरुपात भागधारणा सदस्यांना विनंती आहे की. त्यांनी sec@amal.co.in त्यांचा फोलिओ क्रमांक, मोबाईल क्रमांक, ई-मेल पत्ता, भागप्रमाणपत्राची स्कॅन प्रत (पढील व

मागील असे दोन्ही बाजु), पॅन कार्डची स्वयं साक्षांकित प्रत, आधारकार्डचे स्वयं साक्षांकित प्रत **डिमॅट स्वरुपात भागधारणा** सदस्यांना विनंती आहे की. त्यांनी त्यांचे नाव. डिपॉझिटरी सहभागीद

आयडी व क्लायंट आयडी, मोबाईल क्रमांक, ई-मेल पत्ता, स्वसाक्षांकीत क्लायंट मास्टर किंवा एकत्रित लेखा अहवालाची स्कॅन प्रत sec@amal.co.in ई-मेल मार्फत पाठवावी.

... उपस्थित राहण्याची प्रक्रिया समाविष्ट आहे तसेच ई-वोटिंगची प्रक्रिया नमुद आहे ते ज्या सदस्यांचे ई मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना ई-मेलवर पाठविले आहे. वार्षिक अहवालसुद्धा कंपनीच्या (www.amal.co.in) आणि स्टॉक एक्सचेंजच्या (www.bseindia.com) बसाईटवर उपलब्ध असून २३ जुलै, २०२० नंतर डाऊनलोड करता येईल

(ए. टी. मानकोडी)

कंपनी सचिव

१६ जलै, २०२०

सीआयएन:एल००३०५एमएच१९७३पीएलसी१७४२०१ नोंदणीकृत कार्यालय: अल्केम हाऊस, सेनापती बापट मार्ग. लोअर परळ. मुंबई-४०००१३. **दर.:**९१-२२-३९८२९९९**, फॅक्स:**९१-२२-२४९५२९५५, ई-मेल:investors@alkem.com वेबसाईट:www.alkemlabs.com

सदस्यांना सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, अल्केम लॅबोरेटरीज लिमिटेडची (कंपनी) **४६वी वार्षिक** प्तर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, दि.१८ ऑगस्ट, २०२० रोजी स.११.००वा. सदः रजीएम घेण्याच्या दिनांक ५ जून, २०२० रोजीच्या सूचनेत नमूद विषयावर विमर्ष करण्याकरित व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे कोविड-१९ प्रादर्भाव लक्षात घेता सहकार मंत्रालयाने (एमसीए) त्यांचे परिपत्रक दिनांक ५ मे २०२० सहवाचिता परिपत्रक दिनांक ८ एप्रिल, २०२० आणि दिनांक १३ एप्रिल, २०२० (यापुढे एमसी सर्वसाधारण परिपत्रक म्हणून संदर्भ) नुसार सामायिक ठिकाणी सदस्यांची वास्तविक उपस्थित न घेता व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम घेण्यास अनुमती दिलेली आहे. सदर एमसीए सर्वसाधारप परिपत्रक आणि कंपनी कायदा २०१३ च्या आवश्यक तरतुदी आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) अधिनियम २०१५ च्या पुर्ततेनुसार व्हीसी/ओएव्हीएम मार्फत

एमसीए सर्वसाधारण परिपत्रक व सेबी परिपत्रक दिनांक १२ मे, २०२० नुसार उपरोक्त एजीएम सूचन व वित्तीय वर्ष २०१९-२० करिता वार्षिक अहवाल ज्या सदस्यांचे ई-मेल डिपॉझिटरी सहभागीदार कंपनीकडे नोंद आहेत त्यांना ई-मेलने विद्युत प्रती पाठविण्यात आले आहे. वित्तीय वर्ष २०१९-२० करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या www.alkemlabs.com वेबसाईटवर सुध्दा उपलब्ध आहे सदर एजीएम घेण्याची सूचना सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या www.cdslindia.com, बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व एनएसई लिमिटेडच्या www.nseindia.com वर उपलब्ध आहे.

यापुढे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपर्न (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१४ च्या नियम २० आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) अधिनियम २०१५ च्या नियम ४४ नुसार कंपनीने त्यांच्या सर्व सदस्यांना एजीएमच्या सूचनेत नमूद विषयावर विमर्श करण्याकरि विद्युत मतदान प्रणालीने त्यांचे मत देण्याकरिता सुविधा दिलेली आहे. रिमोट ई-वोटिंग सुविधेबाब महत्त्वाचा तपशिल खालीलप्रमाणे

पदस्यांचे मतदान अधिकार मंगळवार, दि.११ ऑगस्ट, २०२० निश्चितीसाठी नोंद दिनांक रिमोट ई-बोटिंग कालावधी प्रारंभ शिनवार, दि.१५ ऑगस्ट, २०२० रोजी स.९.००वा. रिमोट ई-वोटिंग कालावधी समाप्ती सोमवार, दि.१७ ऑगस्ट, २०२० रोजी सायं.५.००वा. रिमोट ई-वोटिंग पध्दती सेन्टल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे सोमवा दि.१७ ऑगस्ट, २०२० रोजी सायं.५.००वा. नंतर बंद केली जाईल आणि सदर तारीख व वेळेनंत

नोंद दिनांक अर्थात मंगळवार, ११ ऑगस्ट, २०२० रोजी कोणा व्यक्तिचे नाव सदस्य नोंद पुस्तक किंवा लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात नमूद असेल त्यांना रिमोट ई-वोटिंग तसेच एजीएग दरम्यान ई-वोटिंग मतदानाचा अधिकार असेल.

सदस्यास मत देता येणार नाही.

कंपनीने रिमोट ई-वोटिंगने ठरावावर त्यांचे मत दिलेले नसेल आणि अन्य प्रकारे रोखले नसल्या व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये उपस्थित सदस्यांकरिता एजीएम दरम्यान ई-वोटिंग सुविधेची तरतुद केली आहे. एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंग जे सदस्य मत देतील त्यांना व्हीसी/ओएव्हीए मार्फत एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही.

जर कोणी व्यक्ती सूचना वितरणानंतर सदस्य झाला असेल आणि मंगळवार, दि.११ ऑगस्ट, २०२० रोजी भागधारणो घेतली असेल त्यांनी rnt.helpdesk@linkintime.co.in किंवा investors@alkem.com वर विनंती पाठवून लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि जर एखादी व्यक्ती ई-वोटिंगकरिता सीडीएसएलसह यापुर्वीच नोंद असेल तर त्यांनी मत देण्यासाठी विद्यमान यजर आयडी व पासवर्ड वापरावा.

ज्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल नोंद केलेले नसतील त्यांना विनंती आहे की. त्यांनी संबंधित डिपॉझिटर्र सहभागीदारकडे त्यांचे ई-मेल नोंद्र करावेत आणि वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्य मदस्यांनी त्यांचे ई-मेल कंपनी निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हे लिमिटेड यांच्याकडे rnt.helpdesk@linkintime.co.in वर अद्यायावत करावेत जेणेकरून एजीएम सूचनेसह वित्तीय वर्ष २०१९-२० करिता वार्षिक अहवालाच्या प्रती प्राप्त करता येतील.

सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की, आयकर कायदा १९६१ (कायदा), वित्तीय कायदा २०२० चे सुधारित नुसार १ एप्रिल, २०२० रोजी किंवा नंतर कंपनीद्वारे दिलेले किंवा वितरीत केलेले लाभांश . सदस्यांच्या हस्ते कर योग्य असतील. तथापि कंपनीने लाभांश देते वेळी स्रोताकडील कर कपा (टीडीएस) करणे आवश्यक आहे. लागू असेल तो योग्य टीडीएस दर निश्चित करण्यासाठी सदस्यांन कायद्याच्या तरतदीनसार दस्तावेज सादर करावेत. सविस्तर कर दर, लाग कर दर प्राप्त करण्यास आवश्यक दस्तावेज एजीएम सूचनेत नमुद आहेत.

–वोटिंग प्रक्रिया योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनीस म्हणून मे. मनिष घिया ॲण्ड असोसिएटस्, कार्यरत कंपनी सचिव, मुंबईचे भागीदार सी.एस. मनिष[े] एल. घिया (सदस्यत्व क्र.६२५२ व सीपी क्र.३५३१) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तपासनीसांच्या अहवालासह घोषित झालेला निकाल स्टॉक प्रसचेंजकडे आणि सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) कडे कळविला जाईल. तसेच कंपनीच्या वेबसाईटवर व कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयातील सूचना फलकावर प्रसिद्ध केले जाईल.

एजीएममध्ये उपस्थित राहण्याबाबत व ई-वोटिंगबाबत सदस्यास काही प्रश्न, तक्रारी असल्यास त्यांनी फ्रिक्केन्टली आस्कड क्रेश्चन्स (एफएक्य)चा संदर्भ घ्यावा व हेल्पसेक्शन अंतर्गत www.evotingindia.com वर उपलब्ध ई-वोटिंग मॅन्युअलचा संदर्भ घ्यावा किंव helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा किंवा संपर्क श्री. नितीन कुंदर (०२२-२३०५८७३८) किंवा श्री. मेहबूब लखानी (०२२-२३०५८५४३) किंवा श्री. राकेश दळवी (०२२-२३०५८५४२). विद्युत स्वरुपाने मतदानाकरिता सुविधेबाबत सर्व तक्रारी श्री. राकेश दळवी, व्यवस्थापक, (सीडीएसएल) **सेन्टल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड**, ए विंग, २५वा मजला, मॅरेथॉन फ्यूचरेक्स, मफतलाल मिल कंपाऊंड, ना.म.जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व) मुंबई-४०००१३ किंवा helpdesk.evoting@cdslindia.com ई-मेल करावा किंवा संपर्क

०२२-२३०५८५४२/४३ येथे कळवावे. कंपनीने वित्तीय वर्ष २०१९-२० करिता अंतिम लाभांश देण्यासाठी भागधारकांच्या अधिका

निश्चितीसाठी नोंद दिनांक म्हणून मंगळवार, दि.११ ऑगस्ट, २०२० निश्चित केली आहे. अल्केम लॅबोरेटरीज लिमिटेडकरित

सही/ मनिष नारं

दिनांक: १६ जुलै, २०२० अध्यक्ष-विधी, कंपनी सचिव व सक्षम अधिकार्र

Place: Mumbai Date: 17/07/2020

Sd/-Hon Secretary

(Kedarmal Road Malad Fast Mumbai - 400064)

For & Behalf Of Zaveri Diamond House Premises Co-op, Society Ltd

Duplicate Share Certificate and All Other Documents,the Society Hereby Invite Claims or Objection (in Waiting) For Issuance Of Duplicate Share Certificate Within The Period of 14 Days From The Publication of This Notice, if No Claim Objections Are Received During This Period The Society Shall Be Free to Issue Duplicate Share Certificate.